

नव्याने निर्माण करण्यांत आलेल्या
सहाय्यक गट विकास अधिकारी,
गट ब या पदाची कामे (Job Chart)

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: मविसे १०/२०१२/प्र.क्र.२४७/आस्था-३अ

मंत्रालय, बांधकाम भवन, २५, मईबान पथ, मुंबई ४०० ००१

तारीख: २४ जुलै, २०१३

वाचा:-

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: मविसे १०/प्र.क्र.१०४(अ)/२०११/आस्था-३, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२
- २) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: मविसे १०/प्र.क्र.१०४(ब)/२०११/आस्था-३, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२
- ३) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: मविसे १०/प्र.क्र.१०४(क)/२०११/आस्था-३, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातील गट विकास अधिकारी, गट-ब ची १३७ पदे गट विकास अधिकारी, गट-अ मध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील प्रत्येक पंचायत समितीसाठी १ याप्रमाणे सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब ची ३५१ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. तसेच, संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र विकास सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), गट-अ च्या ३३ पदांचे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-ब च्या ४४९ पदांचे टप्प्याटप्प्याने महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे यापुढे राज्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र विकास सेवेतील गट विकास अधिकारी, गट-अ व सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब असे दोन अधिकारी कार्यरत रहाणार आहेत. त्यामुळे सदर दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये कामाचे वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. गट विकास अधिकारी, गट-अ यांना सहाय्यक करण्यासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब या पदाची निर्मिती केली असून सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब यांच्याकडे पुढील विषयांचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राहिल.

अ) ग्रामपंचायतीचे कामकाज-

१. ग्रामपंचायतीची तपासणी करणे.
२. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी.
३. ग्रामपंचायतीच्या वॉर्ड सभा, मासिक सभा, ग्रामसभा नियमितपणे पार पाडणे.

४. ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण .
 ५. विहित नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीमधील मागासवर्गीय खर्च - १५ टक्के व महिला व बालविकास खर्च- १० टक्के याबाबतची कार्यवाही करणे.
 ६. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे.
 ७. ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करणे. तसेच पंचायत समिती पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन व नियंत्रण करणे.
- ब) पंचायत समिती स्तरावरील कायदेशीर बाबी हाताळणे. (Legal Aid)
- क) समाजकल्याण विभागाचे संपूर्ण कामकाज हाताळणे.
- ड) कृषि विभागाचे संपूर्ण कामकाज हाताळणे.
- इ) पेसा (PESA)
- ई) निर्मल भारत अभियान.
- फ) पाणी शुध्दीकरण व नवसंजीवनी योजना.
- च) संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान.
- छ) यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार.
- ज) महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
- झ) महात्मा फुले जलभूमी अभियान.
- य) गौरव ग्रामसभा स्पर्धा
- र) ई-पंचायत प्रकल्पांतर्गत प्रिया सॉफ्ट, एरिया प्रोफाईलर, लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी इ. आज्ञावल्यात माहिती भरणे व अदयावत ठेवणे. तसेच ग्रामपंचायतमार्फत नागरीकांना ई-सुविधा देणे.
- ल) सरपंच उपसमितीचे कामकाज.
- व) जन्ममृत्यू, विवाह नोंदणी इत्यादी दाखले देणे.

त) पशुसंवर्धन विभागाचे संपूर्ण कामकाज.

थ) पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पहाणे.

द) लोकशाही दिन/ भ्रष्टाचार निर्मुलन समिती व इतर अर्जांची चौकशी करणे/ कारवाई प्रस्तावित करणे/ मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त निरीक्षण टिप्पणीची पुर्तता करणे.

ध) याशिवाय गट विकास अधिकारी, गट-अ जबाबदारी सोपवतील ती कामे.

२. वरील जबाबदाऱ्या व्यतिरिक्त सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांना काही अतिरिक्त विषयांच्या जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रहातील. तसेच गट विकास अधिकारी, गट-अ व सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब यांच्यामध्ये उपरोक्त जबाबदाऱ्यांबाबत वाद निर्माण झाल्यास त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहिल.

३. उपरोक्त प्रमाणे सहाय्यक गट विकास अधिकारी, गट-ब यांच्याकडे काम देण्यांत येत असून सदर कामाचे वाटप हे सध्या प्रायोगिक तत्वावर करण्यांत येत आहे. एक वर्षानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन उपरोक्त कार्यप्रणालीमध्ये आवश्यक असल्यास सुधारणा करण्यांत येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७२४१५०५३८६९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(एस.एस.संधू)

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त (सर्व)

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

३. महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई / नागपूर

४. मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
५. मा.राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
६. प्रधान सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक
७. सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
८. निवड नस्ती (आस्था-३अ), ग्राम विकास व जलसंधारण विभाग